

परमस्याम् १) adj. f. श्रा a) *der fernste, äusserste, letzte*: परावत् R.V. 4, 50, 8. 10, 95, 14. VS. 11, 72. एतद्परमं हूरं पत्सक्षयेऽनम् ÇAT. BR. 9, 1, 1, 28. पैरैषीतु पृथा वृक्तः परमेषात् तस्करः AV. 4, 3, 2. श्रग्निवैदेवानाम् वरो विज्ञुः परमः *der fernste und höchste* AIT. BR. 1, 1. श्रवम्, मध्यम्, परम् R.V. 1, 108, 9. 10. 27, 5. सद्यस्य 108, 8. 8, 11, 7. पद् 1, 22, 20. 72, 2. व्योमन् 7, 5, 7. 5, 63, 1. रुद्रम् 7, 99, 1. 3, 30, 2. जन्मन् 2, 9, 3. सं परमान्स-मव्यानान्दा से व्यामिव मध्यमान् AV. 6, 103, 2. मात्रा ÇAT. BR. 10, 2, 2, 8, 11, 1, 6, 16. गति 2, 6, 2, 3. स परमं लोकमजपत् AIT. BR. 1, 21. ÇAT. BR. 14, 7, 1, 31. इमं च लोकं परमै (= परं) च विन्दति KAM. Nitis. 3, 37. पाद् R.V. PRĀT. 16, 86. परमप्रकृति *das äusserste, letzte, erste Thema* Schol. zu P. 4, 1, 155. — b) *der vorzüglichste, ausgezeichnetste, höchste, beste, grösste, ärgste, summus*; = पर् H. an. 3, 469. MED. m. 47. = श्रग्नेश, प्रथम् H. an. = प्रधान, श्राव्य VIVAS im ÇKDra. पश्च VS. 4, 26. परमो उच्चः पश्चान् अ. ÇAT. BR. 13, 3, 8, 1. गावः R.V. 5, 47, 4. 4, 23, 10. ऊति 6, 28, 1. वसु 7, 32, 16. धिया परमया 6, 38, 3. श्रग्निरैषे वाङस्य परमस्य रायः 4, 12, 8. 7, 60, 11. निधि 2, 24, 6. ब्रह्मन् ÇAT. BR. 14, 6, 10, 6. 7, 1, 31, 32. एतदु परममन्त्रं पद्धयि मधु धत्म् 9, 2, 2, 12. दैवतं M. 9, 319. वायुम् N. 13, 27. धर्म M. 1, 108, N. 28, 7. हित् 19, 22. गति M. 4, 14. 6, 88. 93. 96. 8, 420. R. 1, 37, 21. सिद्धि M. 7, 1. मत्त 58. प्रमाणा 2, 18. तपस् 167. 229. 6, 70. R. 1, 37, 2. मेधा MBa. 3, 14008. प्रीति N. 13, 39. मुद् 24, 46. युति 12, 52. धर्मं परमा स्थितिः 5, 37. विस्मय 19, 23. R. 1, 2, 1. वल N. 20, 5. यत् M. 8, 302. 9, 16. वैषम्य N. 9, 20. वैक्षत्य 23, 21. दुःख, व्यर् BRAHMAN. 1, 15. परमेणा चेत-सा so v. a. *mit ganzem Herzen*: तथा हि रामं वनवासनिश्चितम् — परमेणा चेतसा R. 2, 24, 36. Mit seinem subst. (das seinen Ton bewahrt) componeert P. 2, 1, 61. gāṇa काष्ठादि zu P. 8, 1, 67. °चिकित्सकं ÇAT. BR. 11, 5, 2, 1. °सैगत KATHAS. 27, 12. °वैक्षत् 36, 10. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 542. °मालूष्ट् 539. °ब्रह्माण्य 539. 542. °भागवत् BHAG. P. 5, 1, 6. परमाङ्गना N. 3, 15. 12, 44. R. 2, 25, 26. परमाप्सरम् 1, 63, 4. °वारि DAc. 2, 3. पूरुष BHAG. P. 1, 7, 7. परमायन 2, 6, 2. परमोत्सव INDR. 3, 23. परमाकुलता VID. 137. परमोन्माता R. 1, 34, 5. परमकारेठेन क्रेष्टेत् so v. a. *aus vollem Hulse* LÄT. 9, 8, 15. परम्, wie पर् mit einem ablat. verbunden, vorzüglichster, grösser, älter: को उन्यो उस्ति परमः शिवात् MBa. 13, 793. किं न्तः: (so ist zu lesen) परमं दुःखं यत् 1, 6196. यस्मान्न परमं भूतं वानरेष्विन् विघ्नते R. 6, 3, 17, 22. — 2) n. am Ende eines adj. comp. (f. श्रा) *das äusserste —, höchste Maass*: सहस्रपरमा भूतिम् *höchstens 1000 betragend* MBa. 2, 2080. सप्तदशवराः, चतुर्विंशतिपरमा: *höchstens 24 Schol. zu KAT. Ca. 103, 24. Hauptbestandtheil, das Vorwiegender*: श्राव्यानां मांसपरमं मध्यानां गोरसोत्तरम्। तैलोत्तरं दरिद्रानां भौतिकम् *vorzugsweise aus Fleisch bestehend* MBa. 5, 1143. स्वकार्यं *ganz mit seinen Obliegenheiten beschäftigt* M. 6, 96. कामोभोगः BHAG. 16, 11. चित्ता° MBa. 1, 5774. निःश्वास° *nichts als senszend* N. 2, 2. MBa. 1, 4613. MÄBR. P. 62, 7. — 3) परमम् adv. a) Partikel der Bejahung, Einwilligung, ja wohl, schön, gut AK. 3, 5, 12. H. 1340. H. an. MED. श्रवि तुष्टिति ते पुत्रि ब्राह्मणः परिचर्यया । तं सा परममित्येव प्रत्युवाच MBa. 3, 17056. sg. परमं सौम्यमित्युक्तं ताम्याम् 12, 1056. ततः परममित्युक्ता प्रत्यस्थे KUMĀRAS. 6, 35. — b) im comp., vor einem adj. oder partic. mit abgeworfener Flexionsendung, *in hohem Grade, überaus, sehr*: °शोभन् MBa. 3, 2798. N. 5, 26. °मन्युमत् 9, 5. परमात्मवत् R. 1, 46, 18. 37, 9.

58, 12. °संमत BRAHMAN. 2, 25. °संहृष्ट N. 13, 48. °प्रीत ARé. 2, 11. R. 4, 1, 41. 52, 1. °संतुष्ट 1, 84. °दुःखित N. 22, 28. °कुरुद्ध R. 1, 54, 19. BRAHMA-P. in LA. 49, 2. 51, 10. 53, 4. VID. 17. Spr. 1233.  
 परमक (von परम) adj. (f. परमिका) *der vorzüglichste, höchste, beste, grösste, ärgste, summus*: सखा R. 4, 33, 13. गुरु MBa. 1, 7267. धर्म 3, 13695. तपस् 10710. तेजस् 3, 2391. दान 13, 3410. सिद्धि 1, 614. 3, 4068. 18, 182. 201. गति 1, 6138. मुद् 4858. 7602. INDR. 5, 59. चित्ता MBa. 13, 1479. लूर्ह 7, 1761. शार्ति 5, 7228. दुःख 4, 619. Fälschlich परमकं पदम् 13, 3350 und दुःखं परमिकम् BRAHMAN. 1, 16; vgl. MBa. 1, 6124.  
 परमक्राति (प० + क्रा०) f. = परक्राति; °ज्या *der Sinus der grössten Declination* Schol. zu SÖRJAS. 2, 28.  
 परमक्राण्यि (प० + क्रा०) adj. *überaus zornig*; m. N. pr. eines der Vivise Devāḥ MBa. 13, 4357.  
 परमगव (प० + गो०) m. *ein vorzüglicher Stier* VOP. 6, 47.  
 परमज्ञा f. in der Stelle: ये ग्रहाः पञ्चवनीना येषां तिम्नः परमज्ञा: TS. 1, 7, 12, 1. Nach dem Comm. = प्रकृति, wahrscheinlich aber Entstellung aus परावतः; vgl. R.V. 8, 32, 22. AV. 6, 75, 3.  
 परमज्या (प० + २. ज्या०) adj. *die höchste Obergewalt habend, von Indra* R.V. 8, 79, 4. निर्दितायाः प्रपथि परमज्या मधुस्य 1, 30.  
 परमणि (पर् + म०) m. N. pr. eines Prinzen KATHĀNĀVA in Verz. d. Oxf. H. 154, a, 45.  
 परमता (von परम) f. *die höchste Stellung, oberste Würde*: सर्वेषां देवानां श्रेष्ठामतिष्ठा परमतामगच्छत् AIT. BR. 8, 14, 19. ÇAT. BR. 1, 6, 4, 17. 2, 2, 3, 5, 3, 1, 1, 12. 14, 4, 2, 23. 8, 12, 1, 2. स्वाध्यायो हैव तेषां परमता काष्ठा Gipfelpunkt und Ziel 11, 5, 2, 2.  
 परमद्व (प० + द्व०) m. = श्रगुरु Amyris Agollocha; so ist wohl st. परमद्व zu lesen H. c. 129.  
 परमन्द (प० + न०) m. N. pr. eines Lehrers Verz. d. B. H. No. 1045. Es ist viell. परमान्द zu lesen.  
 परमत्व s. परमात्र.  
 परमन्यु (पर् + म०) m. N. pr. eines Sohnes des Kaksheju HARIV. LANGL. I, 140. °मन्यु ed. Calc. 1669.  
 परमपूर्ण (प० + प०) adj. *der allervortrefflichste, allerhöchste*: पुरुष BHAG. P. 5, 3, 9.  
 परमपुरुष (प० + पु०) m. *der höchste Geist*: °प्रार्थनामज्जरी Titel einer Sammlung von Gebeten, die an Vishnu und andere Gottheiten gerichtet sind, MACK. Coll. I, 141.  
 परमब्रह्मचारिणी (प० + ब्र०) f. Bein. der Durga H. c. 48.  
 परममहत् (प० + म०) adj. *unendlich gross* JOGAS. 1, 40. — Vgl. ग्रीष्माणु.  
 परमरम (प० + रम०) m. = तक्री Buttermilch mit Wasser gemischt H. c. 99.  
 परमरमज (पर - मर्मन् + ज०) adj. *die gehetinen Pläne, — Absichten des Anderen kennend* KULL. zu M. 7, 154.  
 परमर्षि (परम + स्थि०) m. *der grösste Weise*: परमर्षयस्तु भेलाया: TRAIK. 2, 7, 16. इत्याङ्कः परमर्षयः MBa. 13, 2106. देवाः सगन्धवाः सिद्धाश्च परमर्षयः INDR. 2, 10. देवर्षयः सर्वे सिद्धाश्च परमर्षयः SUND. 3, 4. SĀMKHAYA. 69. BRAHMA-P. in LA. 36, 15.